

आदिवासी सेवक / संस्था यांना पुरस्कार  
देण्याकरिता स्थापन केलेल्या निवड समितीची  
पुनर्रचना करण्याबाबत..

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्र.आसेपु- २०१२/प्र.क्र.२०९ / का-१४**  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- १८ नोव्हेंबर, २०१३.

**वाचा -**

- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.आसेपु-१०९३/प्र.क्र.५४/का-५,  
दिनांक १३ सप्टेंबर, १९९४.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.आसेपु-१०९९/प्र.क्र.१५९/का-५,  
दि.५ नोव्हेंबर, १९९९.
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. आसेपु-२००३/प्र.क्र.५६/का.१४  
दिनांक १९ जानेवारी, २००४.
- ४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. आसेपु-२००५/प्र.क्र.०१/का-१४  
दिनांक ७ जानेवारी, २००५.
- ५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.आसेपु-२००५/प्र.क्र.०१/का-१४,  
दिनांक- ३१ ऑक्टोबर, २००५.
- ६) शासन निर्णय क्र.आसेपु-२०१०/प्र.क्र.४/का-१४, दिनांक:- ११ ऑक्टोबर , २०१०.

**प्रस्तावना -**

महाराष्ट्र राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणा-या कार्यकर्त्यांना व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत "आदिवासी सेवक" व "आदिवासी सेवा संस्था" हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देण्यासाठी योग्य उमेदवारांची / संस्थांची निवड करण्यासाठी, मा. मंत्री (आ.वि.) यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावनेतील अ.क्र. (१) येथील शासन निर्णयाद्वारे राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात यावी अशी तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार गठीत करण्यात आलेल्या समितीची मुदत संपली आहे. या समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता सदर समितीची खालीलप्रमाणे पुनर्रचना करण्यात येत आहे.

**शासन निर्णय -**

" आदिवासी सेवक " व "आदिवासी सेवा संस्था" हा पुरस्कार देण्याकरिता राज्य स्तरीय निवड समितीची खालीलप्रमाणे पुनर्रचना करण्यात येत आहे:-

अ.क्र.	सभासदांचे नांव / पदनाम	पद
१	मा. मंत्री (आदिवासी विकास)	अध्यक्ष
२	मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास)	उपाध्यक्ष
३	मा. डॉ. नामदेव उर्सेडी	विधानसभा सदस्य, गडचिरोली

अ.क्र.	सभासदांचे नांव / पदनाम	पद
४	मा. श्री. जगदीशचंद्र वळवी	विधानसभा सदस्य, चोपडा
५	मा. प्रधान सचिव, (आदिवासी विकास)	सदस्य
६	आयुक्त, (आदिवासी विकास), नाशिक	सदस्य सचिव

२. या समितीचा कालावधी पुढील तीन वर्षांसाठी राहिल.

३. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक या कार्यालयाकडे पुरस्कारासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव उपरोक्त समितीच्या मंजूरीसाठी सादर करतील.

४. सदर समितीचे कार्यक्षेत्र, अधिकार इ. बाबी शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. टीएसपी-१०८३/४२/१२६५/का-१२, दि. ६ जून १९८४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहिल. तसेच समितीच्या सदस्यांना प्रचलित नियमानुसार प्रवासभत्ता अनुज्ञेय राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१११८१५१३१२६८२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(नि.अ. पांढरकामे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव.
२. मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
३. मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
४. मा. डॉ. नामदेव उसेंडी, विधानसभा सदस्य, गडचिरोली
५. मा. श्री. जगदीशचंद्र वळवी, विधानसभा सदस्य, चोपडा
६. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,
९. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
१०. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती,

११. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, आदिवासी सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
१३. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
१४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१५. निवासी लेखा अधिकारी, मुंबई
१६. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.
१७. महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.
१८. सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कार्या. अधिकारी, आदिवासी विकास विभाग,
१९. मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
२०. निवड नस्ती. (का. १४) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.